

संस्कृतीय MBH. 9, 890 fehlerhaft für संस्कृतीय (*fest, gedrungen*), wie die ed. Bomb. liest.

संवाद (von नद् mit सम् m. 1) sg. und pl. *Getön, Gebrüll, Geschrei* u. s. w.: लोमकर्षण MBH. 7, 3122. गीतवादित्र 2860. भरीषाम् R. 6, 2, 40. संगीत 0 BHĀG. P. 8, 2, 6. जल 0 R. 5, 74, 37. उर्मिजल 0 39. सिद्धशार्ङ्गल 0 HARIV. 5374. घोर 0 adj. (स्वरपय) MBH. 1, 6895. कोकिलकुल 0 2376. द्रुतकुल 0 HARIV. 4178. द्विजालिकुल 0 BHĀG. P. 10, 3, 3. मातृषाम् R. 2, 39, 39. 7, 15, 15. भीम 0 adj. 22, 7. 0 शब्द 5, 38, 38. MBH. 12, 7626. — 2) N. pr. eines Affen R. 7, 39, 22; vgl. संनादन 2).

संनादन (vom caus. von नद् mit सम् 1) adj. *ertönen machend, mit Geräusch* u. s. w. *erfüllend*: लोक 0 (चक्र) MBH. 1, 3118. — 2) m. N. pr. eines Affen R. 6, 3, 23; vgl. संनाद 2).

संनाम (von नम् mit सम् m. das *Sichneigen, Unterwerfung*: स 0 adj. *sich demüthig neigend* NALOD. 1, 3. nach dem Comm. सत् + नाम.

सन्नामन् (सत् + ना 0) n. *ein guter, schöner Name* ebend.

संनाट्य HALĀJ. 2, 261 schlechte Lesart st. सोनाट्य; vgl. Randglosse zu H. 831.

संनाह (von नह् mit सम् 1) *das Umbinden, Gürtung*: कन्ना 0 (beim Elephanten) VARĀH. BRH. S. 96, 4. *das Sichrüsten* HALĀJ. 5, 57. 0 जननी (भेरी) R. 6, 9, 22. कृत 0 adj. *gerüstet* MBH. 1, 5452. *das Sichrüsten zu Etwas* so v. a. *Unternehmung* DAÇAR. 114, 11. — 2) *Band, Schnur*: काञ्चनसंनाहे तले (so ed. Bomb. st. प्रणे) MBH. 4, 1418. — 3) *Rüstzeug, Pferdegeschirr* TRIK. 2, 8, 45. MBH. 4, 1017. KATHĀS. 19, 67. *Rüstzeug, Rüstung eines Kriegers* H. 766. HALĀJ. 2, 304. AIT. BR. 7, 14. ÇĀÑKH. ÇR. 15, 18, 26. 28. MBH. 2, 2520. 3, 664. 14372. 15068. 14, 2365. HARIV. 9290. संनाहदिधारण Verz. d. Oxf. H. 86, b, 23. काञ्चन 0 adj. R. 6, 19, 5. सूक्त 0 adj. BHĀG. P. 9, 10, 37. दिव्यलग्नवस्त्र 0 adj. 10, 82, 8. श्रीलसंनाहृत्तितः (साध्यः) Spr. (II) 4549. — Vgl. वि 0, सर्व 0 und सोनाहृत्क.

संनाह्य (von संनाह) adj. *zum Kampf gerüstet*: ein Elephant H. 1222. HALĀJ. 2, 69.

सन्नि f. nom. act. von 1. सह; s. सन्निमत्.

संनिकर्ष (von 1. कर्ष mit सम् 1) m. a) *Zusammenrückung, Annäherung; Nähe, nahe Berührung* H. 1450. ĀÇV. ÇR. 1, 2, 9. परः संनिकर्षः संहिता NIR. 1, 17. P. 1, 4, 109. प्रूढ 0 ÇĀÑKH. GRHJ. 4, 7. देशकाल 0 ÇĀÑKH. ÇR. 13, 24, 15. GOBH. 1, 5, 8. क्रीडति सर्वैर्नकुला मृगैर्व्याघ्राश्च मित्रवत् । प्रभावाद्दीप्ततपसा संनिकर्षान्महात्मनाम् ॥ MBH. 13, 651. तव संनिकर्षे वृषे 1026. JĀGŪ. 3, 160. R. GORR. 1, 80, 14. संनिकर्षाञ्चानुरागः — सर्वस्य ज्ञायते 2, 7, 24. स्त्रीसंनिकर्षे परिर्कृतम् KUMĀRAS. 3, 74. ÇĀK. CH. 63, 6. MĀLAV. 26. उत्कापठते च युष्मत्संनिकर्षस्य UTTARAR. 112, 6 (151, 11). Spr. (II) 5170. 6429. 6820. MĀRK. P. 13, 63. 65, 13. PRAB. 100, 8. BHĀG. P. 5, 19, 1. 10, 29, 27. संनिकर्षे in der Nähe von (gen.) MBH. 1, 1174. 3, 1533 (fälschlich संनिकर्ष ed. Calc.). 16088. HARIV. 5278. R. 4, 20, 17. BHĀG. P. 1, 12, 10. कर्म्याय 0 KATHĀS. 33, 98. संनिकर्षम् in die Nähe von (gehen, gelangen, führen u. s. w.) R. 6, 99, 21. RAÇB. 6, 20. Spr. (II) 7191. KATHĀS. 10, 93. 18, 350. वातायन 0 RAÇB. 7, 8. संनिकर्षात् aus der Nähe (sich entfernen u. s. w.): गच्छताम् — संनिकर्षादिता मम R. 6, 5, 12. बहिष्कृतः 7, 59, 5. स्वात्मसंनिकर्षाभ्यवारयत् KATHĀS. 74, 58. — पुष्यवस्त्रयोः KAN. 2, 2, 1. वायु 0 *Berührung mit* 1, 15. इन्द्रियार्थ 0 3, 1, 18. श्रात्मेन्द्रिय-

मनोर्ष्य 0 5, 2, 15. SARVADARÇANAS. 107, 11. 134, 8. इन्द्रियार्थसंनिकर्षजन्य ज्ञानं प्रत्यक्षम् TARKAS. 25. fg. BHĀG. P. 5, 10, 23. 14, 25, 7. BHĀSHĀP. 62. 131. ÇĀÑKH. zu BRH. ĀR. UP. S. 135. परस्पर 0 *gegenseitige nahe Beziehung* SUÇR. 1, 363, 11. — b) *das Dasein, Vorhandensein, Vorkommen*: प्रयोग 0 (= उत्पत्ति Comm.) ĠĀIM. 1, 26. — c) *etwas Naheliegendes, — Neues*: वेदांशैके संनिकर्षम् (आहुः) ĠĀIM. 1, 27. = श्राधुनिक Comm. — d) *Behälter, Sammelplatz* (लयस्थान Comm.) BHĀG. P. 2, 2, 30. — 2) adj. *nahe stehend*: वृत्तयोः संनिकर्षयोः (warum nicht संनिकृष्टयोः?) HARIV. 15228.

संनिकर्षण n. = संनिकर्ष 1) a) AK. 3, 3, 23. यावद्देहेन्द्रियप्रापौरात्मनः संनिकर्षणम् *eine nahe Berührung mit* BHĀG. P. 11, 28, 12.

संनिकर्षता f. nom. abstr. von संनिकर्ष *nahe Berührung* KUSUM. 41, 12.

संनिकर्षवादार्थ m. Titel einer Schrift HALL 46.

संनिकर्षविचार m. desgl. ebend.

संनिकाश (von काष् mit संनि) m. *Schein, Aussehen*; stets am Ende eines adj. comp. (f. श्च) *den Schein —, das Aussehen von — habend*: शशाङ्क 0 MBH. 7, 4739. 9, 986 (fälschlich 0 संनिकाश ed. Calc.). 1075. सत्त्व 0 R. 3, 64, 21. रवि 0 4, 16, 53. गिरि 0 50, 38. 6, 36, 84. MĀṅĪ. 76, 14. VARĀH. BRH. S. 19, 2. 4. 67, 5. — Vgl. संकाश.

संनिग्रह (von ग्रह् mit संनि) m. *Züchtigung, Bestrafung* MBH. 1, 3503.

संनिचय (von 1. चि mit संनि) m. 1) *das Anhäufen, Sammeln*: अर्थसंनिचयं कुर्यात् MBH. 12, 2651. काशसंनिचयेषु (नियुक्ताः) 3975. — 2) *Vorrath, Fülle, Menge*: रत्न 0 HARIV. 6922. तेनः 0 (नियतम् mit der ed. Bomb. zu lesen) MBH. 13, 1025. अल्प 0 adj. *geringe Vorräthe habend* R. 1, 6, 7.

संनिदाघ m. = निदाघ *Hitze, Sonnenhitze*: 0 दग्धस्य यथा हिमाम्भः BHĀG. P. 5, 12, 2.

संनिध n. = संनिधान *Nähe* VOPĀLITA bei BHAR. zu AK. 3, 3, 23 nach ÇK Dh.

संनिधातर (von 1. धा mit सम् nom. ag. 1) *Berger, Verwahrer*. मोषस्य M. 9, 278. — 2) *ein in der Nähe Seiender*: संनिधात्री im Sinne des fut. NAISH. 9, 78. — 3) m. *ein Dienst thuender Beamter* PAKĀT. 156, 17. कः को ऽत्र संनिधानुषाम् (so ist zu lesen) RĀĪĀ-TAR. 3, 237.

संनिधान (wie eben) n. 1) *Behälter, Sammelplatz*: तपसाम् (तपसा) st. तपसा mit der ed. Bomb. zu lesen) MBH. 7, 9456. दोषाणाम् Spr. (II) 1038. BHĀG. P. 10, 2, 28 (= लयस्थान Comm.). — 2) *das Nahesein, Nähe, Gegenwart, Anwesenheit, das Dasein* H. 1450. HALĀJ. 4, 7. 5, 5. बद्ध 0 HARIV. 8449 (nach der Lesart der neueren Ausg., 0 संनिधान die ältere). श्रेयो मुहूर्ते तव संनिधाने ममैव कृत्स्नादपि जीवल्लोकात् R. 2, 21, 52. KAP. 1, 97. VĀGBH. 1, 7, 50. तेषामसंनिधाने Spr. (II) 934. सत्संनिधानेन 1619. 5170. 2800. 5101. 5497. 6039. 6221. इप्सितरस 0 VIKR. 19, 1. संनिधानं तदर्थये । प्रभोस्तत्र KATHĀS. 50, 195. fg. MĀRK. P. 13, 59. संनिधानमस्माकं भविष्यति *wir werden anwesend sein* 97, 35. संनिधानं कर्त्तुं *erscheinen* 62, 1. संनिधाने परे कृते 97, 26. राज्ञश्चासंनिधानकृत् *die Abwesenheit des Fürsten bewirkend* KATHĀS. 15, 120. — PRAJOGAR. 93, b, 2. SARVADARÇANAS. 153, 1. 2. Schol. zu KĀTJ. ÇR. 9, 11, 13. KUSUM. 12, 5. KULL. zu M. 6, 82. विकारहेतुविषयसंनिधाने ऽप्यविक्रियत्वम् (so ist zu lesen) 92. असंनिधानात्सततस्थितीनाम् *das Nichtvorkommen* Spr. (II) 1317. संनिधाने in der Nähe —, in Gegenwart von (gen. oder im comp. vorangehend): श्राश्रम 0 HIT. 113, 6. मत्संनिधाने KATHĀS. 120, 89. HIT. 18, 15. 69, 4. तव संनिधानात् von dir her (kommen) BHĀG. P. 11, 29, 37.